

समावेशन सहायक अभियंता श्रेणी-2
(स्थापत्य) गट ब महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग-2.

महाराष्ट्र शासन,
जलसंपदा विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक: -नियुक्ती 1010/1413/(195/2010)आ(स.अ.श्रेणी-2)
मंत्रालय, मुंबई-400 032.
दिनांक : -04.08.2010.

परिपत्रक

शासन अधिसूचना क्रमांक एमएससी-1008/(73/2008)आ (सं.नि.), दिनांक 8.7.2009 अन्वये
सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) संवर्गाच्या दिनांक 16.6.1997 रोजी अधिसूचित झालेल्या सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 8 मध्ये शासनाकडून सूधारणा करण्यात आलेली असून, शासन सेवेत दिनांक 1.4.1981 ते दिनांक 16.6.1997 पर्यंत नियुक्त / दर्जा प्राप्त सहायक अभियंता श्रेणी-2 यांच्या सेवा नियमित करण्याच्या अनुषंगाने, तोंडी परिक्षेच्या आधारे नियुक्त्या नियमित करण्याची तरतूद सदर नियमात करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2009-2010 मध्ये किंवा त्यानंतर लगेच घेतल्या जाणाऱ्या समावेशन परिक्षेव्वारे संबंधीत अभियंता यांनी अर्हता प्राप्त होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संबंधीत अभियंत्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार मौखिक परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.

2. या संदर्भात संबंधित अभियंत्यांच्या मार्गदर्शनासाठी व कार्यवाहीसाठी पुढील सूचना देण्यात येत आहेत.

(अ) सर्व मुख्य अभियंता व सर्व अधीक्षक अभियंता यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा हा निर्णय सर्व अभियंत्यांच्या निर्दर्शनास **दिनांक 07 ऑगस्ट, 2010 पर्यंत आणावा.**

(ब) सदर समावेशन परीक्षेसाठी विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. विहित अर्जाचे नमुने-स्पर्धा परिक्षा करिता अर्ज व माहिती पुस्तिका (निळ्या रंगाची पुस्तिका) टपाल कार्यालयातून प्रत्येकी **रु. 100/- रोख** भरून संबंधित कर्मचाऱ्यांनी प्राप्त करून घ्याव्यात. सोबत जोडलेल्या यादीनुसार सोयीच्या टपाल कार्यालयातून विहित अर्ज उपलब्ध होतील. **कोणत्याही परिस्थितीत आयोगाच्या कार्यालयातून अर्ज पुरवण्यात येणार नाहीत.** टपाल कार्यालयातून पुरविण्यात आलेले विहित नमुन्यातील अर्जच विचारात घेण्यात येतील. अर्जाच्या झेंरॉक्स प्रती किंवा साध्या कागदावरील अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

(ड) अर्ज सादर करण्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील.

(1) अर्जाचा नमुना टपाल कार्यालयामार्फत घेण्याचा कालावधी **दि. 4 ऑगस्ट, 2010 ते दि. 10 ऑगस्ट, 2010**

(2) उमेदवारांनी अर्ज भरून तो विभाग / कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करण्याचा कालावधी **दिनांक 11 ऑगस्ट, 2010 ते दिनांक 20 ऑगस्ट, 2010**

(3) विभाग / कार्यालय प्रमुखांनी अर्ज एकत्रित करून प्रत्येक उमेदवारांची संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार पात्रतेची तपासणी करून सदर अर्ज जलसंपदा विभागाकडे पाठविण्याचा दिनांक 25 ऑगस्ट, 2010

(4) जलसंपदा विभागांने सर्व अर्ज एकत्रित करून, आयोगांकडे पाठविण्याची अंतिम दिनांक 30 ऑगस्ट, 2010

(इ) (i) परीक्षा शुल्क-रूपये 400/- (रूपये 200/- मागासवर्गांसाठी). सदर रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट Secretary Maharashtra Public Service Commission, Mumbai या नावांने काढून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत विहित रकमेचे परीक्षा शुल्क डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात जोडलेले नसल्यास अर्ज विनाशुल्क म्हणून नाकारण्यात येईल. एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.

या बाबत असे सुचित करण्यात येते की, या परिपत्रकाच्या परिच्छेद - 2 (ब) मध्ये उल्लेख केलेल्या निळया रंगाच्या माहिती पुस्तिकेतील मुद्दा क्रमांक 3.7.5 मधील तरतूद येथे लागू होणार नाही. **परीक्षा शुल्क रोखीने पोस्टा मार्फत भरू नये केवळ डी.डी.नेच भरावे.**

(ii) उमेदवाराने स्वतःचे अलिकडच्या काळात काढलेले 3x5 से.मी. आकाराचे छायाचित्र विहीत जागी चिकटवून छायाचित्राच्या खाली दर्शविलेल्या चौकटीत (BOX) उमेदवाराने स्वतःची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

(iii) संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख / आस्थापना अधिकाऱ्यांनी अर्ज जलसंपदा विभागाकडे पाठविण्यापूर्वी अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या सेवा कालावधी, शिक्षण, जन्मतारीख, वय, जात, वर्गवारी, निवासस्थान, विभागीय चौकशी , आगाऊ वेतनवाढ, संगणक प्रशिक्षण इत्यादि नोंदी मूळ कागदपत्रांबरोबर पडताळून आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे गोपनीय अभिलेख समाधानकारक असल्याची खात्री करून अर्जावरील प्रमाणपत्रामध्ये त्याच्या नोंदी घेऊन तसे प्रमाणित करावे. उमेदवारांची मूळ कागदपत्रे त्यांना परत करावीत. (मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रती अर्जासोबत जलसंपदा विभागाकडे पाठवू नयेत.)

(iv) उमेदवाराच्या पात्रतेसंबंधी सोबत जोडलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र विभाग प्रमुखांनी प्रमाणित करावे.

3. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करतांना अर्ज कोणत्याही प्रकारे खराब होणार नाही, फाटणार व चुरगळले जाणार नाहीत, याबाबत सर्वतोपरी काळजी घ्यावी. तसेच अर्ज एकत्र पाठवितांना त्यांना टँग/टाचण्या/स्टॅपल/ पिना लावू नयेत.

4. सदोष अर्ज खाली नमूद केलेल्या कारणामुळे नाकारले जातील व त्याबाबतचा शासनाचा निर्णय अंतिम राहील.

- 1) आयोगाने विहित केलेल्या नमुन्यातील छापील अर्ज नसल्यास,
- 2) अर्ज संबंधित विभाग / कार्यालय प्रमुखांमार्फत पाठविला नसल्यास,
- 3) अर्ज अपूर्ण / सदोष रितीने भरलेला असल्यास,
- 4) अर्जावर स्वाक्षरी नसल्यास,
- 5) अर्ज स्वीकारण्यासाठी विहीत केलेल्या दिनांकानंतर अर्ज प्राप्त झाला असल्यास,
- 6) अर्जावर छायाचित्र चिकटविलेले नसल्यास.

7) अर्जासोबत विहित रक्कमेचे परीक्षा शुल्क डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात जोडलेले नसल्यास.

5. सदर अर्ज जलसंपदा विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात येतील. तद्दनंतर भरती प्रक्रियेच्या नियमानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुढील कार्यवाहीची दिशा ठरवेल.

6. प्रस्तुत सहायक अभियंता, श्रेणी-2, गट-ब पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतूदीनुसार नियुक्तीसाठी पात्र असलेले अभियंते सदर मुलाखतीस पात्र असतील. नेमणूकीस पात्र असलेल्या अभियंत्यांनी मुलाखतीस **स्वखर्चाने** उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीस उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नेमणूकांना आयोगाची मान्यता मिळणार नाही.

7. सदर पदावरील नियुक्त्या समावेशानाने नियमित करण्याची बाब प्रस्तुत प्रकरणी न्यायप्रविष्ट असलेल्या श्रीमती सुनिता दौलतराव पाटील यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या SLP क्र. 10083/2010 व अन्य न्यायालायात न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.

8. प्रस्तुत पदाच्या मुलाखती मुंबई येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बँक ऑफ इंडिया इमारत, तिसरा माळा, महात्मा गांधी मार्ग, हुतात्मा चौक, मुंबई-400 001. येथील कार्यालयात वा आयोग ठरविल त्या ठिकाणी घेण्यात येतील. मुलाखतीचा दिनांक, स्थळ व वेळ संबंधितांना आयोगाकडून यथावकाश कळविण्यात येईल.

9. विभागीय स्तरावरून सहाय्यक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) पदावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांची त्यांच्या अर्जासह पुढील प्रमाणे यादी सादर करावी.

अ) दिनांक 1/4/1981 ते 16/4/1984 या कालावधीत सहाय्यक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) या पदावर नियुक्ती दिलेल्या एएमआयई/बीई पदवीधर अभियंते. (ए.एम.आय.ई.सह)

ब) दिनांक 17/4/1984 ते 31/12/1993 या कालावधीत सहाय्यक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) या पदावर नियुक्ती दिलेल्या एएमआयई/बीई पदवीधर अभियंते. (ए.एम.आय.ई.सह)

क) दिनांक 1/1/1994 ते 16/06/1997 या कालावधीत सहाय्यक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) या पदावर नियुक्ती दिलेल्या एएमआयई/बीई पदवीधर अभियंते. (ए.एम.आय.ई.सह)

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतिक 20100804204655001 असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

ज्योती पोतदार
(ज्योती पोतदार)
शासनाच्या सह सचिव

प्रत, सर्व महासंचालक,
सर्व कार्यकारी संचालक
मुख्य अभियंता, पाटबंधारे विभाग,
प्रधान सचिव, (सेवा), सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई,
सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
सचिव, (लाक्षेत्री) जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (पत्राने),
सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग
सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग
आ. (तांत्रिक)/आ. (वर्ग-2)/आ.(सनि)/आ/(वर्ग-1) कार्यासने, आ. (म.अ.श्रेणी-2),
निवड धारिका,

उमेदवाराच्या पात्रतेसंबंधी विभागप्रमुखांनी घावयाचे प्रमाणपत्र.

प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, श्री. /श्रीमती / कु. -----
----- पदनाम - सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) ठिकाण (कार्यालयाचे नांव -----
----- हे शासनाच्या सेवेत तात्पुरत्या सेवेत दि..... रोजी नियुक्ती झालेली आहे. या
कार्यालयाच्या उपलब्ध सेवातपशीलानुसार त्यांनी परीक्षेबाबतच्या आवेदनपत्रात नमुद
केलेली माहिती अचूक आहे अशी खातरजमा करण्यात आलेली आहे. त्यांचा खंडीत सेवा कालावधी वजा
जाता एकूण ----- वर्ष ----- महिने सेवा झालेली आहे. शासकीय अभिलेख्यानुसार त्यांची
जन्मतारीख ----- आहे. आयोगाच्या जाहिरातीतील तरतुदीनुसार ते सन २०१०-११ ला वयाधिक्य होत
असले तरी या पदाच्या सेवा प्रवेश नियमावलीतील नियम ८ मधील तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेची अट
शिथिल करून ते सदर तोंडी परीक्षेस पात्र आहेत.

दिनांक :-

स्वाक्षरी

ठिकाण :-

विभागप्रमुख सही व पदनाम

**खालील ठिकाणी असलेल्या प्रधान डाकघर, तसेच जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या पोस्ट कार्यालयांमध्ये
स्पर्धा परीक्षांकरिता निळ्या रंगाचे मुख्यपृष्ठ असलेल्या अर्जासह माहितीपुस्तिका
पोस्टाच्या कार्यालयीन वेळेत विक्रीसाठी उपलब्ध असतील**

अ. क्र.	जिल्हा	पोस्ट कार्यालये	अ. क्र.	जिल्हा	पोस्ट कार्यालये
१	अहमदनगर	अहमदनगर-प्रधान डाकघर, श्रीरामपूर-प्रधान डाकघर, अकोले, संगमनेर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पारनेर, कोपरगाव, पाथडी, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, राहता	२	अकोला	अकोला - प्रधान डाकघर, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा, पातूर, बाशी - टाकळी
३	अमरावती	अमरावती-प्रधान डाकघर, परतवाडा -प्रधान डाकघर, नांदगाव - खांडेश्वर, चांदूर रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, अचलपूर शहर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव, धारणी, अमरावती कॅम्प, धामणगाव रेल्वे	४	औरंगाबाद	औरंगाबाद - प्रधान डाकघर, औरंगाबाद- कैटोमेंट, सिल्लोड, कब्रड, भोकरदन, वैजापूर, गंगापूर, पैठण, बजाजनगर
५	बीड	बीड - प्रधान डाकघर, गेवराई, कडा, माजलगाव, पाटोदा, केज, अंबेजोगाई.के.धारुर. परळी	६	भंडारा	भंडारा-प्रधान डाकघर, साकोली, पवनी, तुमसर, ए.डी.प्रोजेक्ट, आमगांव, लाखानी, अर्जुनी-मोरगांव, भंडारा ऑफ, भिवापूर
७	बुलढाणा	बुलढाणा - प्रधान डाकघर, खामगाव - प्रधान डाकघर, जळगाव, मलकापूर, नांदुरा, चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मोताळा, शेगाव, चैतन्यवाडी, लोणार, मेहकर, दाताळा	८	चंद्रपूर	चंद्रपूर - प्रधान डाकघर, गोँडपिपरी, बी.पी.मिल्स, ब्रह्मपुरी, वरोरा, राजुरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, मूल, सिंदेवाही, बल्लारपूर, सिमेंटनगर, चंद्रपूर शहर, चंदा, चांदूर, शिवाजीनगर
९	धुळे	धुळे - प्रधान डाकघर, शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे शहर, धुळे जयहिंद कॉलनी, दोंडाईचा	१०	गडचिरोली	गडचिरोली, कुरखेडा, अहेरी, सिरोंचा, अरमोरी, चामोर्शी, देसाईगंज
११	गोंदिया	गोंदिया - प्रधान डाकघर, अर्जुनी मोर, आमगाव, गोरेगाव, तिरोडा	१२	हिंगोली	हिंगोली, कळमनुरी, ओंडा-नागनाथ, बसमतनगर
१३	जालना	जालना - प्रधान कार्यालय, अंबड, भोकरदन, परतूर	१४	जळगाव	जळगाव-प्रधान डाकघर, भुसावळ-प्रधान डाकघर, चाळीसगाव-प्रधान डाकघर, चोपडा, यावल, अंमळनेर, एरंडोल, पाचोरा, रावर, मुक्ताईनगर, पारोळा, भडगाव, जामनेर, धरणगाव, बोदवड

१५	कोल्हापूर	कोल्हापूर शहर-प्रधान डाकघर, कोल्हापूर-प्रधान डाकघर, इचलकरंजी-प्रधान, डाकघर, शाहूवाडी, हातकणांगले, बांबवडे, शिरोळ, बिद्री, गारगोटी, कागल, आजरा, चंदगड, हुपरी, गडहिंगलज, राधानगरी	१६	लातूर	लातूर - प्रधान डाकघर, अहमदपूर, औसा. निलंगा. उदयीर
१७	नंदूरबार	नंदूरबार, तळोदा, शहादा, नवापूर	१८	नागपूर	नागपूर -जी.पी.ओ., नागपूर शहर प्रधान डाकघर, कामठी - प्रधान डाकघर, काटोल. सावनेर, उमरेड, हिंगणा, नरखेड, कलमेश्वर, मौदा, भिवापूर, कुही
१९	नांदेड	नांदेड-प्रधान डाकघर, किनवट, हदगाव, भोकर, कंधार, बिलोली, मुखेड, देगलूर, इतवारा, मुदखेड, शिवाजीनगर, धर्माबाद	२०	नाशिक	नाशिक - प्रधान डाकघर, नाशिकरोड - प्रधान डाकघर, मालेगाव -प्रधान डाकघर, निफाड, सिन्हर, सुरगणा, दिंडोरी, कळवण, अंबड, चांदवड, नांदगाव, येवले, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, भगूर, सिडको कॉलनी, देवळाली एमबीजी, लासलगाव, मनमाड, मालेगांव कॅन्टोनमेन्ट
२१	उस्मानाबाद	उस्मानाबाद - प्रधान डाकघर, परांडा, भूम, तुळजापूर, कलंब, अहमदपूर, औसा	२२	परभणी	परभणी - प्रधान डाकघर, जितूर, पाथरी, गंगाखेड, पूर्णा, सेलू, मानवत
२३	पुणे	पुणे-प्रधान डाकघर, पुणे शहर- प्रधान डाकघर, शिवाजी नगर- प्रधान डाकघर, जुन्नर, खेड, शिरूर, दौड, भोर, बारामती, इंदापूर, घोडेगांव	२४	रायगड	अलिबाग-प्रधान डाकघर, कर्जत, उरण, खालापूर, पेण, रोहा, माणगाव, महसळा, श्रीवर्धन, महाड, तळा
२५	रत्नागिरी	रत्नागिरी-प्रधान डाकघर, चिपळूण-प्रधान डाकघर, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्वर, राजापूर , लांजा	२६	सांगली	सांगली -प्रधान डाकघर, मिरज -प्रधान डाकघर, खानापूर, शिराळा, जी.मिल्स, तासगाव, जत, कवठे महांकाळ, आटपाडी, पलुस, कडेगाव, कडेपूर, कोकरुड, माधवनगर, विटा, इस्लामपूर
२७	सातारा	सातारा - प्रधान डाकघर, कराड - प्रधान डाकघर, खंडाळा, फलटण, वाई, महाबळेश्वर, कोळे, कोयना, कोरेगाव, खटाव, औंध, दहिवडी, धाबेवाडी	२८	सिंधुदूर्ग	मालवण-प्रधान डाकघर, सावंतवाडी- प्रधान डाकघर, देवगड, कुडाळ , कणकवली, वेंगुर्ले, वैभववाडी, आचरा, बांदा, कट्टा, सी.सी.ओरोस, खारेपाटण

२९	सोलापूर	सोलापूर-प्रधान डाकघर, पंडरपूर-प्रधान डाकघर, करमाळा, बाशी, माढा, माळशिरस, मोहोळ, सांगोले, मंगळवेळा, अक्कलकोट	३०	ठाणे	ठाणे-प्रधान डाकघर, कल्याण-प्रधान डाकघर, पालघर-प्रधान डाकघर, डहाणू, मोखाडा, जव्हार, वाडा, वसई, भिवंडी, शहापूर, मुरबाड, शहाड, तलासरी, कल्याण आर.एस., अंबरनाथ, वणी, सॅन्डोज बाग, कळंब, अर्णी, विरार, काटेमणिवती, दांडेकर वाडी, उल्हासनगर-४, उल्हासनगर-५
३१	वर्धा	वर्धा - प्रधान डाकघर, हिंदीनगर, हिंगणधाट, देवळी, इंदिरा मार्केट, कारंजा, आष्टी, सेलू, पुलगांव, सेवाग्राम	३२	वाशिम	वाशिम, रिसोड, मानोरा, मालेगाव, मंगळुळपीर, कारंजा
३३	यवतमाळ	यवतमाळ-प्रधान डाकघर, बोरीअरब, पुसद, बाभुळगाव, घाटंजी, राळेगाव, पांढरकवडा, दिग्रस, नेर, उमरखेड, महागाव, मोरगांव रोड, पतंबोरी			
३५	नवी मुंबई	(१) वाशी पोस्ट ऑफीस, प्लॉट नंबर १८ व १९, सेक्टर - १६ अ, वाशी - ४०० ७०३. (२) कोकण भवन पोस्ट ऑफीस, सिडको भवन समोर, सीबीडी बेलापूर - ४०० ६१४ (३) पनवेल प्रधान डाकघर, संत साईबाबा स्कूलजवळ, सेक्टर-१९, नवीन पनवेल - ४१० २०६ (४) पनवेल शहर पोस्ट ऑफीस, सिटी पोस्ट ऑफीस, पनवेल - ४१० २०६ (५) नेरुळ पोस्ट ऑफीस, सेक्टर - ३, बस डेपोजवळ, नेरुळ - ४०० ७०६ (६) ओ.एन.जी.सी. पोस्ट ऑफीस, ओ.एन.जी.सी. कॉम्प्लेक्स - ४१० २२१ (७) कळंबोली पोस्ट ऑफीस, कळंबोली नोड, सेक्टर- ३-ई, ४१० २१८ (८) खोपोली पोस्ट ऑफीस, खोपोली - ४१० २०३			
३४	मुंबई	(१) काळबादेवी प्रधान डाकघर, रेशम बाजार लेन, मुंबई - २ (२) दादर प्रधान डाकघर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मुंबई - १४ (३) चिंचबंदर प्रधान डाकघर, शायदा मार्ग, मस्जीद रेल्वे स्टेशन जवळ मुंबई - ९ (४) अंधेरी प्रधान डाकघर, डी.एन. नगर, अंधेरी, मुंबई - ५३ (५) चेंबूर प्रधान डाकघर, टेन्थ रोड, मुंबई - ७१ (६) बोरिवली प्रधान डाकघर, एम.एच.बी. कॉलनी, मुंबई - ९१ (७) माहिम प्रधान डाकघर, टी.एच.कटारिया मार्ग, मुंबई - १६ (८) मुंबई सेंट्रल प्रधान डाकघर, डॉ. बेलासिस रोड, मुंबई - ८ (९) माझगांव डिलिक्षन पोस्ट ऑफीस, तळमजला, पोरबंदरवाला अपार्टमेंट, माझगांव, मुंबई - १० (१०) स्टॉक एक्सचेंज पोस्ट ऑफीस, फोर्ट मेन्शन, हमाम स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - १ (११) मुंबई जी.पी.ओ. मुंबई - १			